

Shalimar Productions Limited

25th May, 2022

BSE Limited

Corporate Services Department, Dalal Street, Fort, Mumbai – 400001.

Ref:

Scrip ID:- SHALPRO

Scrip Code :- 512499

Sub:

Newspaper Publication of Notice of the Board Meeting

Dear Sir,

With reference to the subject matter, enclosing herewith copies of the following Newspapers dated 25th May, 2022 in which Notice of Board Meeting have been published for the Board Meeting schedule to be held on 30th May, 2022;

- 1. Active Times (English Daily)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi Daily)

Kindly take the above information on record and oblige.

Thanking You,

Yours Faithfully,

For Shalimar Productions Limited

Tilokchand Kothari Director

DIN: 00413627

Regd. Off.: A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-31, Off Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053

Tel.: 022 49647979 www. Shalimarpro.com Email: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508

PUBLIC NOTICE

This is to declare that it is to be noticed to general public that my lient Mr. Hirakant Kalikan Choudhary & his wife Mrs. Parwat Hirakant Choudhary have jointly owners of following residentia roperty i.e. Flat No. C-0204.

Schedule of Property: Flat No.C-0204, on 2nd Floor, C Wing and admeasuring about 668 Sq,Ft, (62.08 sq. mtrs) Carpet area (With One Open Parking Space) of building known as "SERENA" Cooperative Housing Society Ltd., ir 'CASA BELLA" Project, Village Nilje Jsarghar, Kalyan-Shil Dombivali (E) 421 204, Taluka Kalyan, Dist. Thane bearing Survey No. 4/3, 12/9A, 7/1A, 8/7A,75, 76/5 76/6, 76/7, 125/3 of Mouje Nilje Jsarghar, Taluka Kalyan, Dist

Mr. Hirakant Kalikant Choudhary & his wife Mrs. Parwati Hirakan Choudhary have jointly purchased a Flat No. C-0204 from M/s. Lodha Owellers Pvt. Ltd.vide Agreemen For Sale dt.28/07/2011 and which is registered with Sub-registral Kalyan-4 on 02/08/2011 unde Document No. 5095/2011 and such they are as the jointly owners ofFlat No.C-0204, on 2nd Floor, C-Wing and admeasuring about 668 Sq, F (62.08 sq. mtrs) Carpet area (With One Open Parking Space) of building known as "SERENA" Cooperative Housing Society Ltd., in "CASABELLA" Project, Village Nilje Usarghar, Kalyan-Shil Road Dombivali (E) 421 204, Taluka Kalyan, Dist. Thane. Share Certificate bearing Nos. from 1551 to 1560. Sr. No. 156

hereafter Mrs. Parwati Hirakan Choudhary expired on 26/05/2019 and leaving behind legal heirs (1) Mr Hirakant Kalikant Choudhary (Husband), (2) Mr. Madan Hirakan Choudhary (Son) &(3) Mr. Nava Hirakant Choudhary (Son) and nobody else.

So having anv claim, lease nortgage for above referred flat Please inform within 14 days from the publication of this notice to Advocate & Notary Mr. S. V. Tarte Ground Floor, Arihant Puja CHS Ltd., Near Tarte Plaza, Gandh Nagar, Dombivli (East), Tal. Kalyan Dist. Thane. If nobody have claimed above mentioned flat within a notice period then we will proceed and sure hat nobody have any claim mortgage, or lease and sale deed ii respect of above flat and then it is considered that the title of the said lat is cleared and marketable Dombivli.

Date:24/05/2022 S. V. TARTE Advocate & Notary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our client, Mrs. Rajni Mano Rangu, in respect of 50% share of Flat No. B/502, on the Fifth Floor, in the Building No. 81/82, in the Society Known as Royal Palace Co-op. Hsg Soc. Ltd., Situated at Shanti Park Mira Road (E), Dist: Thane - 401107 (hereinafter referred as "the Said Flat") Initially the said Flat was jointly Purchased by **Mr. Manoj Kuma** Ranglal Rangu & Miss. Dolee Rangla Rangu from Mr. Kantilal Vorilal Jain Agreement for Sale date 06.12.2012 bearing Doc. No. TNN-10 11907-2012 Dated-10.12.2012 Whereas, Mr. Manoj Kumar Rangla Rangu expired on 22.03.2019 leaving behind him (1) our Client Mrs. Rajn Manoi Rangu - (Wife). (2) Khush kumar Rangu -(Daughter), (3) Om Rangu - (Son), (4) Vanshika Rangu - (Minor Daughter), (5) Vaishnvi Manojkumar Rangu - (Minor Daughter) & (6) Kartik Manoikumai **Rangu (Minor Son)** as his surviving legal heirs. Whereas **(1) Vanshika** Rangu - (Daughter), (2) Vaishnv Manojkumar Rangu - (Daughter) & (3) Kartik Manojkumar Rangu - (Son) are minor therefore all the rightful decision will be taken by their Mother Mrs. Rain Manoj Rangu.
Whereas the remaining legal heirs (1

Khushi Manojkumar Rangu (Daughter) & (2) Om Rangu - (Son) executed an affidavit and issued NOC in respect of 50% share of the said Flat ir favour of our client Mrs. Rajni Mano Rangu, herein making our client a 60% owner of the said Flat.

Our client, through this Publication nereby called upon the public enlarge that If any person having any claims o right, title, interest in respect of the said Flat and/or shares or any part or portior thereof by way of inheritance, share sale, purchase, mortgage, lease, lien license, gift, attachment, or within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice shall lodge their respective claims at our office having address as mentioned below failing which the claims, if any, of such person shall be treated as waive and/or abandoned and not binding o our client.

Rajendra Singh Rajpurohit Advocate High Court, Mumbai Shop No. 9, Asmita Orient CHS Ltd., Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107. Place: Mira Road Date: 25.05.2022

Earnings Per Share(of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)

Mumbai, 24th May, 2022

PUBLIC NOTICE

This is to inform to the public at large that our dient Vijay Apartment Co-Operative Housing Inis is to inform to the public at large that our client Vijay Apartment Co-Operative Housing Society Ltd. (hereinafter referred to as the "said society") having registration No. BOMWT/HSG/TC/8865/2000-2001 and having its registered office at 1st lane, Navghar Village Road, Mulund East, Mumbai 400 081. had entered in to a Development agreement dated 27th December, 2012 duly registered with the Sub-Registrat of Assurances under Registration No. KRL-4-10266/2012 with M/s. Land Cruiser Builders and Developers, through its proprietor Mr. Sunil N. Angane, in respect of land situate, lying and being at Village Mulund [East], Taluka-Mulund, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban District, admeasuring 453 square meters as per the Extracts of the Property Cards, bearing Survey No. 125, Hissa No.9, C.T.S. No. 1135, Itane, Navghar Village Road, Mulund East, Mumbai 400 081, together with the building standing thereon, known as "VIJAY APARTMENT", consisting of eight (8) flats, hereinafter jointly referred to as "the said property".

property.

After the execution of the Development agreement a period of almost ten years have beer passed but the said M/s. Land Cruiser Builders and Developers have neglected and failed to start the Process of redevelopment and thus the said M/s. Land Cruiser Builders and Developers have violated the terms and conditions of the said development agreement.

The building of the "said society" is almost 50 years.

The building of the "said society" is almost 50 year old and is in bad and dilapidated condition and the repair thereto is not possible and it is required to redevelop the old building immediately.

redevelopine of obuliang immediately. The building of the "said society" is required to be redeveloped immediately and the said M/s Land Cruiser Builders and Developers have failed to perform therefore the development agreemen dated 27th December, 2012 duly registered with the Schild Positions of the second of second second of second of second of second sec the Sub-Registrar of Assurances unde Registration No. KRL-4-10266/2012 is required to be terminated.

On behalf of the "said society" we had sent On Johnston In the sald society we had self-termination Notice dated 4th February - 2022 through registered post for the termination of the development agreement dated 27th December 2012 duly registered with the Sub-Registrar of Assurances under Registration No. KRL-4-10266/2012 but the said termination notice has

notice.

In view thereof by virtue of this publication the "said society" hereby terminates the said development agreement dated 27th December 2012 duly registered with the Sub-Registrar o Assurances under Registration No. KRL-4 10266/2012 with immediate effect.

10266/2012 with immediate effect.

Any person(s) having any daim in respect of the said development agreement dated 27th December, 2012 duly registered with the Sub-Registrar of Assurances under Registration No. KRL-4-10266/2012 andor "the said property" or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest or under any decree, order or award, shall intimate to the undersigned in writing together with the supporting documents within a period of 15 days of the publication hereof, failing which the claim of such person(s) shall be which the claim of such person(s) shall be deemed to have waived off.

Sd/-Ashok C Giri Advocate High Court, 4101, 2nd Floor, RustomJee's Eaze Zone, Goregaon (West), Mumbai – 400 064.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS

that originally Late PRAMILA PRAKASH

TAWDE was lawful owner of Flat No. 408

on 4" Floor, adm. area 225 Sq. Ft., (Carpet)

situated at Shree Sai Jyot Lahuji Salve

CHS. Ltd., Building No. 4, Pocket no.;

C-Cross Road, Near TATA Power, Sainath

Nagar, M.I.D.C., Andheri (East), Mumbai –

400093, which was allotted to her by

developer M/s. AKRUTI NIRMAN PVT. LTD.

on dated 08.05.2000. That said PRAMILA

PRAKASH TAWDE expired on 11.01.2001 PRAKASH TAWDE expired on 11.01.2001 leaving behind her husband Mr. PRAKASH VASUDEO TAWDE and daughter Ms. PRIYANKA PRAKASH TAWDE as her MS. PKITANNA PKARASH IAWUE as ner only legal heirs to acquire and inherit the said flat as owners thereof. That vide Release Deed dated 23.05.2022, registered vide document No. BDR-18/9282/2022 dated 23.05.2022 said Ms. PRIYANKA PRAKASH TAWNE released her respective share in favour intends to purchase said flat from present owner Mr. PRAKASH VASUDEO TAWDE. Any persons claiming any right or share whatsoever by way of ownership, lease, whatsoever by way of ownership, lease, tenancy, mortgage, pledge, lien, charge, inheritance, etc. in the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 7 days of publication of this Public Notice, failing which, the claim or claims if any of such person or persons will be considered to have waived and/or abandoned. Place: Mumbai Date: 25/05/2022
Sureshchandra S. Tiwari (Advocate High Court) Office: G-13, Ground Floor, Ganesh Wadi C.H.S. Ltd., Near Akruti Star, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai – 400093.

NOTICE

Mr. Ramprasad Heeralal Gupta, a membe of The Azad Nagar Seven Heaven Co-on. Housing Society Ltd., having address at Flat No. 604, Building No.7, Sapphire Court, Azad NGR Seven Heaven, Azad Nagar, ar Anna Razar I P Road Andh Mumbai - 400053, in the building of the Society, died on 01.01.2019 without making any nomination.

The society hereby invites claims o objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of deceased Member in the capital/ property o the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies o such a documents and other proofs i support of his/her/their claims/ objections fo transfer of shares and interests of the deceased member in the capital/property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such a manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest o the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 7.00P.M. to 9.00P.M. from the date of publication of the notice till the date of

expiry of its period. For and on behalf of The Azad Nagar Seven Heaven Co-op. Housing Society Ltd. Place: Mumbai Hon. Secretary

Date: 25/05/2022

CIN - L67120MH1972PLC015871 www.sunriseindustrial.co.in Email: sitltd@ymail.com STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31-03-202 Quarter Ended 31-12-2021 Ende Ended **Particulars** 1-03-2022 1-03-2021 3-2022 1-03-2021 (Audited) Total Income from Operations 105.72 129.20 117.41 496.41 599.91 Net Profit/(Loss) for the period (before Tax 67.47 Exceptional and/or Extraordinary items) 96.95 80.5 351.47 493.72 Net Profit/(Loss) for the period before tax 67.47 438.52 (after Exceptional and/or Extraordinary items) 96.95 80.5 355.97 Net Profit/(Loss) for the period after Tax 42.61 47.62 279.62 384.83 (after Exceptional and/or Extraordinary items) 62.18 Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Conmprehensive Income) 187.82 582.80 (246.43)1593.30 3100.08 Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each) 49.90 49.90 49.90 49.90 49.90 Reserves (excluding Revaluation Reserve) as shov in the Audited Balance Sheet of previous year

SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED

Basic and Diluted Note:1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Year ended Audited Financial Results 31st, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Require Regulations, 2015. The full format of the Quarterly / Year ended Audited Financial Results 31st March, 2022 are available on the Stock Exchange website - www.bseindia.com. & Company website - www.sunriseindustrial.co.ir

> Suresh B Raheja Whole Time Directo (DIN:00077245

Read Daily **Active Times**

General Notice

Borivali Branch Shifting

United Petro Finance Limited (ITI gold Loan)- Borivali Branch would hereby like to bring to the notice of all customers that the branch is being shifted to a new location, as mentioned below wef 3rd Jun 2022, Friday. All customers please take a note of the same.

| Old Premises Address | New Premises Address |
|-----------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------------------------------------|
| B - 42, Bldg No-03, Ganjawala Apartment, Ganjawala Lane, Borivali West, Near Petrol pump, Mumbai – 400092 | ITI Gold Ioan, Shop No 7, Orchid Apartment, Kasturba Road No 7, Borivali East Mumbai 400066. |

POONAWALLA FINCORP

POONAWALLA FINCORP LIMITED DEMAND NOTICE **UNDER SECTION** (FORMERLY, MAGMA FINCORP LIMITED) 13(2) OF THE REGISTERED OFFICE: 601, 6th FLOOR, ZERO ONE IT PARK, SR. No. 79/1 GHORPADI, MUNDHWA ROAD, PUNE – 411036

You the below mentioned Borrowers/ Co-borrowers /Guarantors have availed Home loans/Loans against Property facility (ies) by mortgaging your Immovable property/ies from Magma Fincorp Ltd "MFL" now renamed as Poonawalla Fincorp Ltd "PFL". You defaulted in repayment and therefore, your loan/s was classified as Non-Performing Assets. A Demand Notice under Section 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act 2002 for the recovery of the outstanding dues sent on last knowr addresses however the same have returned un-served. Hence the contents of which are being published nerewith as per Section 13(2) of the Act read with Rule 3(1) of The Security Interest (Enforcement) Rules, 2002 as nd by way of Alternate Service upon you.

Details of the Borrowers, Co-borrowers, Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent unde ection 13(2) and Amount claimed there under are given as unde

| | Section 15(2) and Amount claimed there under a egiven as under | | | | | | |
|----|----------------------------------------------------------------|-----------------------------------|------------|----------------------------|--|--|--|
| Sr | Name of the Borrower, Co- | | Demand | | | | |
| No | D | Details of the Secured Asset | Notice | Amount Due in Rs. | | | |
| | Loan Amount | | Date | | | | |
| 1. | RAJDEEP ENGINEERING | ALL THAT PIECE AND PARCEL OF | 29/03/2022 | Rs. 3278120.82p (Rupees | | | |
| | WORKS, RAGHUNATH | MORTGAGED PROPERTY BEARING | | Thirty-Two Lacs Seventy- | | | |
| | SHAMRAO DESAI, | S.NO.161 AT VILLAGE YERAWADA, | | Eight Thousand One | | | |
| | RAJENDRA RAGHUNATH | TALUKA HAVELI, DIST. PUNE, WITHIN | | Hundred Twenty and | | | |
| | DESAI, DEEPAK | THE CITY LIMITES OF PUNE | | Eighty Two Paisas Only) | | | |
| | RAGHUNATH DESAI | MUNICIPAL CORPORATION AND | | together with further | | | |
| | Loan Amount: Rs. | WITHIN THE JURISDICTION OF SUB- | | interest @ 15.61% p.a till | | | |
| | 39,50,000/- | REGISTRAR HAVELI NO.8 | | repayment. | | | |
| | Loan No: | ADMEASURING ABOUT 558.90 Sq.Mt. | | | | | |
| | HL0115/HPNH00001070 | | | | | | |

You the Borrower/s and Co-Borrower/s/Guarantors are therefore called upon to make payment of the abov nentioned demanded amount with further interest as mentioned hereinabove in full within 60 Days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the act to enforce the above mentioned security/ies. Please Note that as per Section 13(13) of The Said Act, You are in the meanwhile estrained from transferring the above-referred securities by way of sale, lease or otherwise without our consent

FOR POONAWALLA FINCORP LTD (Formerly Known as Magma Fincorp Ltd) **Authorised Officer**

TRUEWIN REALTY LIMITED

Regd. Off.: 503, 5th Floor, Peninsula Tower-1, Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel Mumbai - 400013 **Phone No.:** 022- 6622 9300; **Fax:** 022 6622 9302 Email ID: truewinrealty@gmail.com; Website: www.truewinrealty.com CIN: U70102MH2008PLC186455

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

[in terms of Regulation 52(8) read with Regulation 52(4)

of SEBI (LODR) Regulations 2015] (Rs. in Lakhs Quarter Ended Vear Ended

| Sr | | Quarter Ended | | | Year Ended | | |
|--------|---------------------------------------------------------------------------------------------------------|--------------------------------------------|----------------------------|--------------------------------------------|------------------------|------------------------|--|
| No | I DAD HEIL ARE | 31/Mar/22 Audited (Refer Note 11) | 31/Dec/2021 (Unaudited) | 31/Mar/21 Audited (Refer Note 11) | 31/Mar/22 (Audited) | 31/Mar/21 (Audited) | |
| 1 2 | Total Revenue from Operations Net Profit/(Loss) from ordinary activities before exceptional items | 395.68 | 811.34 | - | 1,508.06 | 407.71 | |
| 3 | and tax Net Profit/(Loss) from ordinary | (537.79) | (110.26) | (269.61) | (947.78) | (797.28) | |
| 4 | activities before tax Net Profit/(Loss) After Tax for | (1,222.79) | (110.26) | (269.61) | (7,145.10) | (1,580.71) | |
| 5 | the period Total Comprehensive Income for | (1,212.83) | (63.22) | (259.58) | (7,072.07) | (1,543.14) | |
| | the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive | | | | | | |
| | Income (after tax)] | (1,212.83) | (63.22) | (259.58) | (7,072.07) | (1,543.14) | |
| 6 7 | Paid Up Equity Share Capital Reserves (excluding revaluation | 10.00 | 10.00 | 10.00 | 10.00 | 10.00 | |
| | reserves) | (19,737.71) | (18,524.87) | (12,665.63) | (19,737.71) | (12,665.63) | |
| 8 | Net Worth | (19,727.71) | (18,514.87) | (12,655.63) | | (12,655.63) | |
| 9 | Paid Up Debt Capital | 4,845.00 | 4,845.00 | 5,610.00 | 4,845.00 | 5,510.00 | |
| 10 | | 484.50 | 484.50 | 561.00 | 484.50 | 551.00 | |
| 11 | | Not | Not | Not | Annualised | Annualised | |
| | (of Rs.10 each) : | Annualised | Annualised | Annualised | | | |
| | Basic | (1,212.83) | (63.22) | (259.58) | (7072.07) | (1543.14) | |
| | Diluted | (1,212.83) | (63.22) | (259.58) | (7072.07) | (1543.14) | |
| 12 | | (aga Nota 4) | (acc Note 4) | (aga Nota 4) | (Saa nata 4) | (Soo note 4) | |
| 1: | Reserve | (see Note 4) | (see Note 4) | (see Note 4) | (See note 4) | (See note 4) | |
| - L '' | B Debt Service Coverage Ratio | (soo Noto 5) | (soo Noto 5) | (see Note 5) | (coo Noto 5) | (soo Noto 5) | |
| 1 14 | | (266 140(6.2) | (see Note 3) | (see Mote 5) | (200 14016 2) | (200 14010 2) | |
| ' | Ratio | (see Note 5) | (see Note 5) | (see Note 5) | (see Note 5) | (see Note 5) | |

Notes to Results The financial results for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee of the Board and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on 23rd May 2022 in terms of Clause 52 of SEBI (LODR) Regulations 2015. Further, the same have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company.

Paid up Debt Capital represent the amortised carrying values under IND-AS of the following: 8000 Rated 12% Secured Redeemable Non convertible Debentures (NCDs) of Rs.1,00,000 each. amounting to Rs.80 crores issued and allotted by the company during the Financial year ended 31st March 2016, through private placement.

As per the amended terms of issue vide Letter of Extension dated 7th October 2020 issued by the Debenture holders, the Company has redeemed debentures amounting to Rs 665.00 lakhs during the period. Interest shall be paid on quarterly basis on the last day of each calendar quarter from 31st March 2016, commencing from the relevant Deemed Date of Allotment. The outstanding debentures of Rs. 4845.00 lakhs are due for

In the absence of any distributable profits, Debenture Redemption Reserve has not been created.

In the absence of profits for the period the Debt Service Coverage Ratio (DSCR) and Interest Service Coverage Ratio (ISCR) have not been computed. Debt Equity Ratio is computed as : Paid up Debt Capital / (Share Capital (incl. IND AS adiustments) Reserves)) Where the Reserves are negative, the Debt Equity Ratio is computed as: Paid up Debt Capital (Equity Capital)

The Exceptional items represent the following

(Rs. in Lakhs **Quarter Ended** Year Ended 31/Mar/2022 31/Dec/2021 31/Mar/2021 **PARTICULARS** 31/Mar/2022 31/Mar/21 Provision towards penal interest and other dues on Non Convertible Debentures (685.00)(6197.32) Mark down in inventory based on net (783.43 realisable value (6197.32

- The Company has debt obligations of Rs.4845 Lakhs to be repaid within next twelve months (excluding financial obligations to the parent company). The Company was required to repay Rs.5640 Lakhs by 31s May 2021 to the debenture holders as per the extension letter dated 7th October, 2020, out of which it has not yet paid Rs.4845 Lakhs till reporting date. This breach grants a right to the debenture holders to rescind the extension granted and demand immediate repayment of the entire principal amount and additional description. interest and penal charges. The Debenture trustee has issued demand notice under Insolvency and Bankruptcy Code 2016 dated 06th October 2021 to the Guarantors demanding payment of Rs 5512.32 lake towards penal interest and other dues in addition to the principal amount referred above and interes accrued thereon as at 30th September 2021. These events/conditions indicate the existence of materia uncertainty on the Company's ability to continue as a going concern. Accordingly, the financial statements have been prepared on liquidation basis and as such the assets and liabilities have been recorded at fai values.
- Management believes that it has taken into account all the possible impacts of known events arising from Covid-19 pandemic in the preparation of these financial statements. In evaluating the impact of Covid-19 or the Company's ability to continue as a going concern, the management has assessed the impact on its business and the carrying value of its major assets. The impact assessment of Covid-19 is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration and actual results may differ materially from these estimates. The Company will continue to monitor any material changes to future economic conditions and any significant impact of these changes would be recognized in the financia statements as and when these material changes to economic conditions arise.
- The Company has identified "Real Estate Business" as its primary reportable segment in accordance with the requirements of Ind AS 108, "Operating Segments". Accordingly no separate segment information has
- been provided. 10 Details of number of Investor complaints for the period ended 31st March 2022:

Beginning-Nil, Received-Nil, Disposed off-Nil, Pending-Nil

11 The figures of the last quarter are balancing figures between audited results in respect of full financial yea and published year to date reviewed figures upto the third quarter of the respective financial year

For Truewin Realty Limited

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED Regd. Off.:-A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-Off Link Road, Andheri (w), Mumbai-400053 Tel: 022-65501200, Website: www.shalimarpro.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, a Meeting of the Board of Directors of the Company, will be held on 30° May, 2022, at the Registered Office of the Company, inter-alia, to consider and approve the Audited Financial Results for the fourth quarter and year ended 31st March, 2022 alongwith other business, if any, and the securities of the Company are the securities of the Company and the website of the Company - www.shalimarpro.com.

For Shalimar Productions Limited For Shalimar Productions Limited (Tilokchand Kothar Director - DIN: 0041362

hereby informed that my client Jyotsna Narotam Velani, R/o Ram Bhuvan No. 1, Kanji Mistry Chawl, Tilak Road, Near Balaji Temple, Ghatkopar East, Mumbai – 400 077 nave DISOWNED her son Shri. Vinay Narotam Velani from all her movable and immovable properties for his misconduct and alleged threat to my client's life. Anybody dealing with Shri. Vinay Narotam Velani will do so at his/her/their own risk and responsibilities and my client shall not responsibile in and my client shall not be responsible in ny manner whatsoever for any acts or eeds of Shri. Vinay Narotam Velani. Dated 25th May 2022 at Mumbai.

For Smt. Jyotsna Narotam Velani Jigar B. Kamdar, Advocate Office no. 66, ground floor Sai Infotech, Patel Chowk Ghatkopar East, Mumbai – 400 07 (M): +91-730301514

SHAMDAS M. BAJAJ

NOTICE THE TINPLATE COMPANY OF INDIA LTD.

Regd. Office: Add. 4, Bankshall Street, Kolkata, West Bengal- 700001 Notice is hereby given that the Certificate(s) for the undermentioned Securities of the Company has/ have been lost/ misplaced and the holder(s) of the said Securities/ applicant(s) has/ have applied to the Company to issue Duplicate Certificate(s).

Any person who has claim in respect of the said Securities should lodge such claim with the Company at its Registered Office with in 15 days from this date. else the company will proceed to issue Duplicate Share Certificate(s) withou further intimation.

| Name of the Holder | Kind of Securities & Face Value | Distinctive Nos. | No. of Securitie |
|------------------------------------|------------------------------------|----------------------------------------|---------------------|
| PREM S. BAJAJ SHAMDAS M. BAJAJ | Equity Face Value Rs. 10/- | 4362251 - 4362300 3654451 - 3654500 | 50 50 |
| Place: Mumbai, Date: 25/05/2022 | | Name of Ho PREM SHAMDAS I | S. BAJÁ |

PUBLIC NOTICE

MR.MUKUND RATILAL SHAH, a Joint Member ALONGWITH MRS.VASUDHABEN MUKUND SHAH of the Society viz. GOD'S GIFT CO. OP **HSG. SOC.LTD.** having address at Adarsh Dugdhalaya Lane, Off Marve Road, Malad(W), Mumbai-400 064; and holding **Flat No.B-501**, (Adm. 1080 Sq.Feet Carpet Area) on 5 th Floor in the building of the said Society and also holding Share Certificate No.39 in the share capital of the Society, wherein the said Joint Member MRS. VASUDHABEN MUKUND SHAH died on 21-10-

The aforesaid Society hereby invites claim/objection from the heirs or other claimants/objector/s to the transfer of said shares and interest of deceased member (to the extent of her 50% undivided share) in the capital/property of the society within a period of 10 days from publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received from anyone whosoever within the period prescribed above to the said Society and for Advocate as mentioned below, the said society shall be free to deal with the shares and interest of the member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws o such society. For & on behalf of GOD'S GIFT CHS. LTD

DATED: 25-05-2022 ADVOCATE SONAL KOTHARI

1, Le-Midas, Ramchandra Lane, Malad (W), Mumbai - 64 adv son alkothari 12@gmail.com

NOTICE

LARSEN & TOUBRO LIMITED Regd.Office: L&T House, N M Marg, Ballard Estate, Mumbai-400001

NOTICE is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company has/have been lost/mislaid, Due notice thereof has been given to the Company and I have applied to the Company for the issue of Duplicate Share

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such clain with the Company at its Registered office, within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation. Folio No. Foco No. of Cortificate Distinctive No.

| Name of Holder[s] | FOIIO NO. | Value of Shares | Securities | No. | Distinctive No.(s). |
|-----------------------|-----------|--------------------|------------|-----------------------------------------|---------------------|
| Pushpa Vashu Kishnani | 07092792 | 2 | 50 | 446540 | 618732086-618732135 |
| i lace : Malibai | | | | npa Vashu Kishnani ame of Applicant) | |

| NOTICE | | | | | | | |
|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------|----------------------------------|----------|---------------|-------------------|-----------------------|-----------------|
| NOTICE is hereby given that the certificates for Navin Fluorine International Limited have been lost or misplaced and the share holders of the said securities has/have been applied to the company to issue duplicate share certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date; else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation. | | | | | | | |
| Company name | First Holder | Second Holder | Folio | Face value | Certificate no | Distinctive No | No. of share |
| Navin Fluorine International Limited | Simul Rohan Shah | Narendra Parasmal Bagrecha | 19025794 | 2/- | 595190 | 49191716- 49191805 | 90 |
| Navin Fluorine International Limited | Simul Rohan Shah | Narendra Parasmal Bagrecha | 19025840 | 2/- | 595191 | 49191806- 49191815 | 10 |
| Limited Jame: -Simul Rohan Shah Jointly Narendrakumar Parasmal Bagrecha Address: Khandwala Buglow,Nr. Dharamnagar Post Office Sabarmati, Ahmedabad city, Ahmedabad city, Ahmedabad Gujarat-380005 Place: -A himedabad Batel: -25-05-2022 | | | | | | | |

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE GULMARG APARTMENT CO-OP, HSG, SOC, LTD

Add :- Navghar Road, Bhayandar (E.), Tal. & Dist. Thane-401105 Has applied to this office under section 11 of Maharashtra

Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 13/06/2022 at 1:00 p.m. Respondents - 1) M/s. Shriram Builders and Developers

Shri. N. P. Belani and Shri. S. K. Pardasaney, 2) The Estate Investment Company Pvt. Ltd., 3) Shri. Moreshwar Narayan Patil and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property -Mauje Khari, Tal. & Dist. Thane

| Old Survey No. | New Survey No. | Hissa No. | Plot No. | Area | | |
|-------------------------------------|-------------------|-----------|-------------|-----------------|--|--|
| 196 | 76 | 20 | - | 589.27 Sq. Mtrs | | |
| ffice of District Deputy Registrar, | | | | | | |

Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602,

Tel:-022 25331486

Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

Sd/-

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE RAGHUKUL CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Mauje Kone, Tal. Bhiwandi, Dist. Thane

Reg. No. TNA/BWI/HSG/(T.C.)/31983/2019-20 Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership

Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 13/06/2022 at 1:00 p.m. Respondents - 1) Smt. Rukminibai Bandu Koli, 2) Shri. Preneet

Anant Kene, 3) Smt. Kusum Pandit Patil, 4) Shri, Abhishek Baliram Koli, 5) Shri. Nikhil Anant Kene, 6) Smt. Shalik Bandu Koli, 7) Shri. Abhijit , Saliram Koli, 8) Smt. Vidhvatta Sadashiv Koli, 9) Smt. Vijaya Sadashiv Koli, 10) Smt. Anita Subhash Nirkute, 11) Smt. Surekha Subhash Madhavi, 12) Smt. Anita Somnath Kale, 13) Smt. Aditi Somnath Kale, 14) Shri, Navan Somnath Kale, 15) Shri, Nilesh Sadashiv Kale, 16) Smt. Neha Somnath Koli, 17) Shri. Bhardwaj Sadashiv Koli, 18) Smt. Ashwini Madhusudan Kotkar, 19) M/s. Cheroba Construction Co. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further

| lane. | | |
|-------|--------------------------------|--|
| | Description of the property - | |
| Mai | ie Kon Tal Rhiwandi Dist Thane | |

| Mauje Kon, Tal. Briwandi, Dist. Thane | | | | | |
|---------------------------------------|-------------------|-----------|-------------|-----------------|--|
| Old Survey No. | New Survey No. | Hissa No. | Plot No. | Area | |
| 219/5 (A) | - | 5 A | - | 816.63 Sq. Mtrs | |

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable SEAL Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Date: 24/05/2022

Sd/-Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane

Nandan A. Piramal Date : 25th May, 2022

PUBLIC NOTICE
Minaxi Chandrakant Shah, Chandrakant
M. Shah & Bhavesh C. Shah member of


VINAY NAGAR BLDG. NO. 7 C. H. S. Ltd. Mira Road (E), holding Flat No. V-7-203

Minaxi Chandrakant Shah died on 09-09-2021 & Chandrakant M. Shah died on 13-

10-2019. Bhavesh C.Shah legal heir & Joint

owner has submitted documents for transfer

जॉन्सन अँड जॉन्सन व्हिजनची नवीन कॅम्पेन फिल्म देखते रह जाओगे'



मुंबई, दि.२४ : जॉन्सन अँड जॉन्सन व्हिजन इंडिया, जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमि टेडचा एक विभाग, यांनी अलीकडेच त्यांची नवीनतम कॅम्पेन फिल्म देखते रह जाओंगे लाँच केली.एसीयुव्हीयुई. (ACUVUE® E°) लेन्सच्या वास्तविक वापरकर्त्यांना वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी आणि नवीन आव्हाने निर्भयपणे स्वीकारताना आणि त्यांच्या दृष्टीला त्यांची ओळख बनवताना त्यांचे अनुभव हायलाइट करून ही कॅम्पेन त्याच्या वेगळेपणाची जाणीव करते.

ही फिल्म वेगवेगळ्या एसीयुव्हीयुई (ACUVUE® E°) कॉन्टॅक्ट लेन्स वापरकर्त्यांच्या सर्जनशील स्वातंत्र्याचा शोध घेण्याच्या प्रवासात त्यांच्या जीवनात डोकावून पाहतो, जेन झेड आणि सहस्राब्दी प्रेक्षकांना धडपडत राहण्यासाठी प्रोत्साहित करते. हे एसीयुव्हीयुई(ACUVUE® E°) ग्राहकांना त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचे म ालक होण्यासाठी धाडसी बनायला प्रभावित करण्याची दृष्टी प्रतिबिंबित करते.इन आँखो की मस्ती या आयकॉनिक गाण्याची क्रिर्की पुनर्कल्पना चित्रपटाला मोहक बनवते, कथनाला आकर्षक पार्श्वभूमी प्रदान करते. एसीयुव्हीयुई (ACUVUE® E°) कॉन्टॅक्ट लेन्सेसची रचना आरामासह स्पष्ट दृष्टी आणि बाहेर जाण्याचा आणि बंदिस्त न राहता आणि स्वतःला पुढे घेऊन जाण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी डिझाइन केले आहे.

लाँचबद्दल बोलतांना, व्हिजन केअर इंडियाचे बिझनेस युनिट डायरेक्टर टिनी सेनगुप्ता, जॉन्सन अँड जॉन्सन व्हिजन व्हिजन म्हणतात की, जॉन्सन अँड जॉन्सन व्हिजनचा आमचा उद्देश भारतातील तरुणांना त्यांच्या व्यक्तिम त्त्वाच्या प्रत्येक पैलूला पूरक असलेल्या कॉन्टॅक्ट लेन्ससह जगाकडे पाहण्याचा आत्मविश्वासपूर्ण नवीन दृष्टीकोन देणे आहे. या लेन्सेस आम च्या ग्राहकांच्या जीवनाचा एक भाग असल्याचे पाहून आणि कॉन्टॅक्ट लेन्सच्या वापराविषयीच्या मिथकांना आणि आशंकाना मोडून काढल्याचा आम्हाला आनंद झाला आहे. एसीयुव्हीयुई (ACUVUE®).ACUVUE® E°).ऍ हे जगभरातील कॉन्टॅक्ट लेन्सचे#1 विकले जाणारे ब्रँड कुटुंब आहे * आणि या मोहिमेद्वारे आम्ही अधिक लोकांना पुढे जाण्यासाठी आणि निर्भयपणे आत्मविश्वासाने जगाला सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो .भारतात अजूनही कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर कमी आहे. आम चे उद्धिष्ट अधिकाधिक लोकांना आमच्या लेन्स वापरून पहावे,ते परिधान करण्यातील सोपी आणि सोईची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणार्या, आत्मविश्वासाशी जोडले जावे हे आहे ! आम्ही भारतात कॉन्टॅक्ट लेन्सचा प्रवेश वाढवणे आणि डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागरुकता वाढवण्याबरोबरच नवीन परिधान करणार्यांसना श्रेणीत आणण्याचे उद्घिष्ट ठेवले आहे. अशोक पांडियन, ऑप्टोमेट्रिस्ट आणि सल्लागार- व्यावसायिक शिक्षण आणि विकास, व्हिजन केअर इंडिया, जॉन्सन अँड जॉन्सन व्हिजन, नियमित नेत्रतपासणीच्या महत्त्वाविषयी बोलताना म्हणाले, डोळ्यांचे चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी नेत्रचिकित्सकासोबत नियमित नेत्र तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs.Ratna

Siddharth Vagal is owner of 25% and Sm

Shubhada Shashikumar Vagal is owner

75% (25% purchased from Prashant Dinesl

Vithalani and 25% purchased from Mrs. Bindu

heirs of Shashikumar Ramrao Vagal) share of a

flat bearing Flat No. 1502, 15 th Floor, area

admeasuring 67.35 sg. meter carpet, Gaura

Excellency, Building No.1., Ghodbunder, Mir

Road (E). Thane -401107. However, They (Mrs.

Ratna Siddharth Vagal and Smt. Shubhada

Shashikumar Vagal) have applied for issue of

share certificate in their name before the

concerned Society. Any person who have any

claim, right, title and interest in the said flat

and/or any part thereof by way of sale, gift,

conveyance, exchange, mortgage, change,

lease, lien, succession and/or in any mann

whatsoever should intimate the same t

undersianed in writina with supporting

document within 14 days from the date o

publication of this notice at the addres

provided hereunder. In case no objections are

receive within the aforesaid time, it shall be

presume that there are no claimants to the said

Date: 25/05/2022 ADV. ATUL PANDEY

P.K. Associat 40, Ahmedabad Street, Iron Market

Masiid Bunder East, Mumbai-400009

flat, which please take a note.

Prashant Vithalani and 25% acquired being lags

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

सर्वांना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. बाबुराव संभाजी गारगोटे यांना फ्लॅट क्र.४०३, क्षेत्रफळ ५२५ चौ.फु बिल्टअप क्षेत्र अर्थात ४८.७९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ४था मजला, लक्ष्मी निवास म्हणून ज्ञात इमारत, शांती सागर बिल्डिंग नं.बी–२, शांती सागर कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, रमाबाई आंबेडकर नगर, ई.ई. हायवे रोड, घाटकोपर (पुर्व), मुंबई-४०००७५ ही जागा शांतीसागर पोलीस को-ऑप.हौ.लि. यांच्याकडून दि.२८.०५.२००८ रोजीचे वाटपपत्र व ताबापत्रानुसार देण्यात आली होती आणि त्यांच्याकडून दिनांक २८.०५.२००८ रोजीचे वाटपपत्र व ताबापत्र हरवले आहेत आणि याबाबत तक्रार क्र.१९०८/२०२२ नोंद करून पंत नगर पोलीस ठाणे यांच्यांकडून दिनांक १९.०५.२०२२ रोजी प्रमाणपत्र प्राप्त केले

जर कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस सदर फ्लॅट/ मालमत्ता आणि/किंवा सोसायटीचे शेअर्सबाबत वारसाहक्र, विक्री, तारण, अधिभार, भाडेपडा मालकी हक, परवाना, बक्षीस, अदलाबदल, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांर्न कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या कार्यालयात-**ढकान** क.४सी. लक्ष्मी केशव को हौसोलि.. तळमजला. डॉ. रमेश प्रधान रोड. न्य इंग्लिश स्कुलजवळ, नौपाडा, ठाणे (प.)-४००६०२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासन **७ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशील पढील प्रक्रिया करतील आणि दावा. कार्ह असल्यास सोडून दिला आहे असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

सही/-सिद्धेश एच. राऊल वकील, उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE This property Bungalow at Plot No.

C-31 from S.N. 41(p), of Green Hills Bungalow Complex, on Western Express Highway at Village Bhaliwali, Taluka Vasai, District Thane., admeasuring 4429 sq. ft carpet area, equivalent to 411.46 sq.mtrs (rera carpet area including fungible area), in the Bungalow of the society, known as Green Hills View CO-OP. HOUSING SOCIETY TD, along with structure standing hereon is owned purchased and is n possession of my client MISS SOPHIYA SUBROTO DAS.

Public is hereby warmed not to deal with any person in any manner whatsoever. Any person dealing in any manner for the aforesaid plot Bungalow/structure shall do at their own risk and cost.

By order (Adv. Kishor K. Boye Office Address at Room no. 04, Old Guest House, Bhadran Nagar, Road no.02, Bhadran Nagar Malad (W), S.V. Road, Mumbai-400064. Mobile No.:9870408510

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीद्वारे तमाम जनतेस कळविण्या येते की ज्य हिमालया सहकारी गहनिर्माण संस्था मर्याटी गत्ता गांव मौजे विरार, विरार (पर्व), ता. वसई, जि लघर या संस्थेचे श्री. विशाल चंद्रन नायर हे सभास ोते व या संस्थेच्या इमारतीत सदनिका क्र. २०३, विंग, दुसरा मजला, न्यु हिमालया को.ऑ.हौ.सो.लि. बेल्डींग नं. १, टाईप ए, परेरा हाउसिंग कॉम्प्लेक्स, या भाग धारण करणाऱ्या श्री. विशाल चंद्रन नायर यांचे तारीख ०३/१०/२०२१ रोजी निधन झाले आहे तरी त्यांच पश्चात १)श्री. चंद्रन गोपाल नायर (वडील) आणि)श्रीमती. लीना चंद्रन नायर (आई) हे त्यांचे कायदेशिर वारम् आहेत तरी आमचे अशिल व कै। विशाल चंद नायर यांचे आई-वडील १) श्री, चंद्रन गोपाल नायर आणि २)श्रीमती, लीना चंद्रन नायर यांनी सदर मयत सभासदा ाग व हितसंबंध स्वत:च्या नावे हस्तांतरीत करण्यासंबंध यु हिमालया सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेक उ अर्ज केला होता व त्याअन्वये १)श्री चंद्रन गोपाल नाय आणि २)श्रीमती, लीना चंद्रन नायर यांना सदर संस्थे प्रभासद म्हणुन ही दाखल करुन घेण्यात आले आहे व . वदर सदनिका ही आजतागायत त्यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीत आहे.

तरी या नोटीशीव्हारे संस्थेन्या भांडवलात मालमने असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी ल्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन गणीदार हरकतदार यांच्याकड्न हक्क, मागण्य हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध त्यापासन १५ दिवसांच्या आत मला खालीत त्यावर लेखी पराव्यासह कळवावे अन्यथा तस ोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंब**ध** हस्सा. अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिल आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदां संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पढील कार्यवाही करण्यात येईल

सही/ ॲड. निशिगंधा जयंत परंब ाता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प)

. वसई. जि. पालघर

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

कि, फ्लॅट नं. ए/३०५, तिसरा मजला, तिरुपर्त

कॉम्प्लेक्स बिल्डींग नं. १ को-ऑप. हौसिंग

सो. लि., बालाजी नगर, स्टेशन रोड, भाईंदर

प., जि. ठाणे, श्री हंसराज बी. सोलंकी

श्रीमती सीता एच. सोलंकी, ह्यांच्या नावांनी

होता परंतु श्री हंसराज बी. सोलंकी, ता

२७/०६/२०१४, रोजी मयत झालेले असन

त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती सीता एच

सोलंकी, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट

शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्स

आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेल

आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीच

हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध

आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री

सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोंड,

भाईदर (प.), जि. ठाणे - ४०१ १०१, ह्या

पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा

कठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नार्ह

असे समजण्यात येईल व सोसायटीला सद**्**

सही/

सुनील बी. गारोडिया

(वकील, उच्च न्यायालय मुंबई)

दि. २५/०५/२०२३

अर्ज मंजूर करता येईल.

तिकाण : भाईदर

झाल्यापासून १४ दिवसाचे

जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

कि, फ्लॅट नं.बी/२०५, दुसरा मजला, आदित्य को-ऑप. हौसिंग सो. लि., नगर भवनजवळ, टेंबा रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्री राजकुमार शर्मा, ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्री राजकुमार शर्मा, ता. ३/५/२०२१, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री अविरल राज शर्मा, ह्यांनी सोसायटीला अर्ज करून सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल.

सही/-सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. २५/०५/२०२२

PUBLIC NOTICE

Take Notice that My Client MRS. SUDHA SUDHAKAR MAHALE has instructed me to invite objection to the General Public in respect of the Original Agreement for Sale Dated 04-06-2003 entered between M/S.POOJA DEVELOPERS AND 1)MR. DEEPAK SUDHAKAR MAHALE 2) MRS. SUDHA SUDHAKAR MAHALE & Registration Receipt No.TNN2-2676- 2003/Dt:04-06 2003 have been lost and misplaced and no traceable pertaining to the FLAT NO.C1-40 admeasuring area 520 SQ. FT. (BUILT UP) equivalent to 48.32 SQ. MTS. (BUILT UP ON THE FOURTH FLOOR OF BUILDING KNOWN AS POOJA PARK C & C1 CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD situated at PLEASANT PARK, MIRA RHAYANDER ROAD MIRA ROAD(FAST THANE-401107. Hence MRS. SUDH SUDHAKAR MAHALE have filed Los Report No.587/Dated:22/01/2010 in the office of Mulund Police Station, Mumbai. Any person or persons having any objection fo grant of membership or having any claim, right title or interest or any part thereof either by way of inheritances, heir ship or mortgage, lease leave and license, sale or lien, charge, trust easement, license, tenancy, injunction possession, exchange, attachment of the ncome Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 days along with the sunnorting documents to the undersigned a Flat No.701/D-Wing, Seventh Floor, Sag Drashti Co-Operative Housing Society Ltd. Classic County, Opp. Old Petrol Pump, Mira-Bhayender Road, Mira Road (East), Dist Thane 401107 within fifteen days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and /or objections, if any will be considered as waived and abandoned. Considereu as veneral
Date: 24-05-2022
Place: Mira Road
ADVOCATE N. R. MEMON

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public enlarge by our client, Mrs. Rajni Mano Rangu, in respect of 50% share of Fla No. B/502, on the Fifth Floor, in the Building No. 81/82, in the Society Known as Royal Palace Co-op. Hsg Soc. Ltd., Situated at Shanti Park Mira Road (E), Dist: Thane – 401107 hereinafter referred as "**the Said Flat**") nitially the said Flat was jointl Purchased by Mr. Manoi Kuma Ranglal Rangu & Miss. Dolee Rangla Rangu from Mr. Kantilal Vorilal Jain vide Agreement for Sale dated 06.12.2012 bearing Doc. No. TNN-10 11907-2012 Dated-10.12.2012 Whereas, Mr. Manoj Kumar Rangla Rangu expired on 22.03.2019 leaving

behind him (1) our Client Mrs. Rajni Manoj Rangu - (Wife), (2) Khushi Manoj Kunga Manojkumar Rangu -(Daughter), (3) Om Rangu - (Son), (4) Vanshika Rangu - (Minor Daughter), (5) Vaishnvi Manojkumar Rangu - (Minoi Daughter) & (6) Kartik Manojkumai Rangu (Minor Son) as his surviving legal heirs. Whereas (1) Vanshika Rangu - (Daughter), (2) Vaishnv Manojkumar Rangu - (Daughter) & (3) Kartik Manojkumar Rangu - (Son) are minor therefore all the rightful decisions will be taken by their Mother Mrs. Rajni Manoj Rangu.

Whereas the remaining legal heirs (1 Khushi Manojkumar Rangu (Daughter) & (2) Om Rangu - (Son executed an affidavit and issued NOC ir espect of 50% share of the said Flat in avour of our client Mrs. Rajni Mano Rangu, herein making our client as 0% owner of the said Flat.

Our client, through this Publication nereby called upon the public enlarge that If any person having any claims o ight, title, interest in respect of the said lat and/or shares or any part or portior thereof by way of inheritance, share icense, gift, attachment, or ncumbrance howsoever or otherwis within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice shall lodge heir respective claims at our office naving address as mentioned below failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and not binding or our client.

Rajendra Singh Rajpurohit Advocate High Court, Mumbai Shop No. 9 Asmita Orient CHS Ltd Near Asmita Club, Mira Road (E), Dist. Thane: 401107. Date: 25.05.2022

प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, आर नॉर्थ विभाग, मुंबई रूम नं.३०३, ए विंग, तिसरा माळा, बीएमसी गोडाउन इमारत, ९० फूट रोड, कांदिवली पूर्व मुंबई ४०० १०१ जाहीर निवडणूक प्रकटण

दि. सांगली सहकारी पतपेढी मर्या., ए–६३/६४, सफलता को–ऑप हौ. सो., आनंद नगर, गाळा नं १०, दिहसर पूर्व, मुंबई ४०० ०६८. या संस्थेचा दि. २३/०५/२०२२ रोजी जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम <u>https://scea</u>. maharashtra.gov.in/Upload/PDF/The%20sangli%20pathpedi 5 23 2022 %207 39 07%20PM. pdf या निवडणुक प्राधिकरण पुणे, यांच्या संकेतस्थळावर जाहीर करीत आहे तसेच कार्यालयातील सूचना फलकावर सुद्धां हा कार्यक्रम प्रसिद्ध केलेला आहे कृपया याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी.

> सह। – (कांचन स. सोनवाने) निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी–२ दि. सांगली सहकारी पतपेढी मर्या., दहिसर पूर्व, मुंबई

जाहीर नोटीस

या द्वारे कळविणेत येते की, श्री. मोतीलाल परशुराम चौबे, राहणार जोसेफ पटेल वाडी, मनीबाई बि. के मिश्रा चाळ, रामदास नगर, वर्सोवा, अंधेरी (प), मुंबई–६१. हे कार्यरत गिरणी कामगार दि १५/११/२०१५ रोजी मयत झाले

| | मृत्यूपरवात त्यांना युढ नमुद कलप्रमाण कायदशार पा | ((1 0) | 16(1. |
|---------------|-------------------------------------------------------------------------------------------|--------|--------------------|
| ा क्र. | नाव (विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत) | वय | मृत व्यक्तीशी नाते |
| ٤. | अनिल मोतीलाल चौबे | २३ | मुलगा |

उक्त नमूद वारसाना उक्त नमूद व्यक्ती पश्चात त्याच्या निवृत्त वेतन/बँक ठेवी/प्रॉव्हीडट फड़/ अनकपा तत्वासाठी (शासकीय) निमशासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने). म्हाडामार्फत देणेत ऱ्या निवासी गाळ्याचा लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखल हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अधेरी याचेकडे केला आहे.

त्या अनुषंगाने कृणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाः नौरोजी रोड, अंधेरी (प). मुंबई – ४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून दिवसात संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल.

अर्जदार नाव व पत्त नावः अनिल मोतीलाल चौबे, पत्ताः जोसेफ पटेल वाडी, मनीबाई बि. के मिश्रा चाळ, रामदास नगर, वर्सोवा, अधेरी (प), मुंबई—६१. मो. न. ९९३०२२२३६५

PUBLIC NOTICE

MR.MUKUND RATILAL SHAH, a Joint Member ALONGWITH MRS.VASUDHABEN MUKUND SHAH of the Society viz. GOD'S GIFT CO. OP.

HSG. SOC.LTD. having address at Adarsh Dugdhalaya Lane, Off Marve Road, Malad(W), Mumbai-400 064; and holding Flat No.B-501, (Adm. 1080 Sq. Feet Carpet Area) on 5 th Floor in the building of the said Society and also holding Share Certificate No.39 in the share capital of the Society, wherein the said Joint Member MRS. VASUDHABEN MUKUND SHAH died on 21-10-

Γhe aforesaid Society hereby invites claim/objection from the heirs or other claimants/objector/s to the transfer of said shares and interest of deceased member (to the extent of her 50% undivided share) in the capital/property of the society within a period of 10 days from publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received from anyone whosoever within the period prescribed above to the said Society and/or Advocate as mentioned below, the said society shall be free to deal with the shares and interest of the member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws o For & on behalf of GOD'S GIFT CHS. LTD.

DATED: 25-05-2022 ADVOCATE SONAL KOTHARI 1, Le-Midas, Ramchandra Lane, Malad (W), Mumbai - 64

🚓 झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण SRA/CO/OW/2022/20140

सहकार कक्ष, झोपुप्रा, मुंबई

जा.क्र.झोपुप्रा/सी.ओ./ओ.डब्ल्यू./अ-२/सन २०२२, दिनांकः २४/०५/२०२२

अॉनलाईन सोडत पध्दतीने सदिनका वाटपाची नोटीस →

शहीद भगत सिंग नगर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सी.टी.एस.नं. ७४६(पार्ट), ७४७(पार्ट) ऑफ दिनदयाल मार्ग, व्हिलेज मुलुंड, मुलुंड (पश्चिम), मुंबई- ४०० ०८० य नोंदणीकृत संस्थेच्या पुनर्वसन इमारतीमधील निवासी सदनिकांचे सोडत पध्दतीने वितरण करण्यासाठी प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.१६२ नुसार मा. सहनिबंधक, सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपुप्रा, मुंबई यांचेकडील दि. २७/०४/२०२२ रोजीचे पत्रान्वये माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

सदर पुनर्वसन इमारतीमधील निवासी सदिनिकांचे सोडत ऑनलाईन पध्दतीने वितरण दि. **०१/०६/२०२२ रोजी, सकाळी ११.३० वा.,स्थळः** प्राधिकरणाच्या कार्यालयात ऑनलाईन पध्दतीने झुम ॲप (Zoom App) वर आयोजित केलेली आहे.

→ सभेचा विषय →

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र. १६२ / दि. २३/१०/२०१५ व ऑनलाईन झुम ॲप (Zoom App) वर सोडत पध्दतीने पुनर्वसन योजनेतील इमारतीमधील एकूण ११० निवासी सदनिकांचे वाटप करणे.

झुम ॲप (Zoom App) वरील लिंकः https://us04web.zoom.us/j/81296335979 Meeting ID: 81296335979

Passcode : 123456

ठिकाणः मुंबई दिनांकः २४-०५-२०२२

(अरविंद जे. कांबळे) प्राधिकृत अधिकारी तथा सहकारी अधिकारी श्रेणी २, झोपुप्रा, मुंबई

१) सोडतीसाठी पात्र (पती/पत्नी) झोपडीधारकांनी ऑनलाईन लॉटरी मध्ये विहीत वेळेत व तारखेस सहभागी व्हावेत.

२) सोडतीच्या वेळी ज्या झोपडीधारकाचे नाव परिशिष्ट-२ मध्ये पात्र आहेत अशा व्यक्ती अंध, अपंग, विधवा महिला कुटुंब प्रमुख यांनी पूनर्वसन इमारतीमधील खालच्या मजल्यावर सदनिका हवी असल्यास प्राधिकरणाच्या sravcmumbai@gmail.com या ई-मेल आयडीवर दि. ३१/०५/२०२२ रोजी पर्यंत अथवा लेखी पत्राने मागणी केल्यास परिपत्रकातील तरतूदीनुसार सदनिका वाटप करण्यात येईल. सदर गटातील व्यक्तींनी ई-मेल आयडीवर शासनमान्य अंध, अपंग याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. तसेच विधवा झोपडीधारकांनी पतीचा मृत्यू दाखला सदर अर्जासोबत सादर करणे

१. श्री / श्रीम.

शहीद भगत सिंग नगर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सी.टी.एस.नं. ७४६(पार्ट), ७४७(पार्ट) ऑफ दिनदयाल मार्ग, व्हिलेज मुलुंड, मुलुंड (पश्चिम), मुंबई- ४०० ०८०

२. संस्थेचे नोटीस बोड

शहीद भगत सिंग नगर एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सी.टी.एस.नं. ७४६(पार्ट), ७४७(पार्ट) ऑफ दिनदयाल मार्ग, व्हिलेज मुलुंड, मुलुंड (पश्चिम), मुंबई- ४०० ०८०

पत माहितीसाठी, मा. सहनिबंधक, सहकारी संस्था, (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपुप्रा, मुंबई

CHANGE OF NAME

Shaikh Nadeem Ahmed Mohammed Ahmed holding Indian passport No L4550506 issued at DOHA ON 12-05-2014, having permaner residence at 75, Appaji Khanderao Building 2nd Floor, Room No 37, Sofia Zubair Road lagpada, Mumbai 400008 presently residin at (Flat No 11, Bldg No 1520, Road No 537 Block No 905 East Riffa Southern Kingdon of Bahrain) will henceforth be known a Given Name) Nadeem Ahmed (Surname Shaikh objection (s), if any may be forwarded to Embassy of India, P. O. Box 26106 Al-Seef ingdom of Bahrain

शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

या (बीएसई) www.bseindia.com वेबसाईट

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५८.

दूर.:०२२-६७४२४८१५

वेबसाईट:www.visagarpolytex.in,

ई-मेल:contact@visagar.com

सूचना

नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंग्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स ग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसा ाथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्य

तथे तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचा

ाणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसाय याकरिता कंपनीच गों व मान्यता देणे तसेच इतर व्यवसाय याकरिता कंपनीच गेंदणीकृत कार्यालयात ३० में, २०२२ रोजी कंपनीच्या संचाल

त्रकार कार्या हुएन कार्या सदर सूचना कंपनीची प्रतिभूती जेथे सूचिबध्द आहे त्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या www.nseindia.com आणि मुंबई स्टॉक एक्सचमेंजच्या (बीएसई) www.bseindia.com

बसाईटवर आणि कंपनीच्या www.visagarpolytex.ii

सागर प्रोडक्शन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः युनिट क ४०२, प्लॉट थी/६५, स्टॅनफोर्ड प्लाझा, न्यु तिंक रोह, सिटी मॉल समोर, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, दूरः.०२२-४९७२५४४३ वेबसाईट:www.sagarproductions.com ई-मेल:splgrive@rediffmail.com

स्वना सेवी (लिस्टिंग ऑक्लिगंबन्स अंण्ड हिस्त्रकोज्ज सेवी (लिस्टिंग ऑक्लिगंबन्स अंण्ड हिस्त्रकोज्ज हिक्कायरमेंट्स) रेण्युलंग्सर २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षकरिता लेखापरिक्षित चित्तीय निष्कर्ष विचारात येणे व मान्यता येणे तसेच इतर स्यवसाय याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ३० में, २०२२ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत

ा हा-गर जाहे. दर सचना कंपनीची प्रतिभती जेथे सचिबध्द आहे त्या मंबड्

ट्रिक एक्सचेंजच्या (बीएसई) www.bseindia.com बसाईटवर आणि कंपनीच्या www.sagarproductions.com बसाईटवर अग्ले कंपनीच्या www.sagarproductions.com

सही / – तिलोकचंद कोठा

डीआयएन:००४१३६२७

डळाची सभा होणार आहे.

दिनांकः २४.०५.२०२२

भा होणार आहे.

We invite claims from any other claimants within a period of 15 days of this notice. If no objection is received within the period society will transfer the shares & interest in the name of Bhavesh C. Shah & no claims/complaints/ objections shall be entertained thereafter.

For VINAY NAGAR BLDG. NO. 7 Co-op. Hsg. Soc. Ltd Hon. Secretary / Chairman

जाहीर सूचना

मी, **श्री. किरण वामन जठार,** राहणार: गुलाब-१६. अंकर सहकारी गहनिर्माण संस्था मर्यादित. बेस्ट नगर मार्ग, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४. ह्यांची मातोश्री श्रीमति. सावित्री वामन जठार ह्या मयत झाल्या असून त्यांच्या पश्चात त्यांना एकुलता एक मुलगा आहे. याव्यतिरिक्त, यांचेकडील अहवालानुसार उक्त नमूद केल्याप्रमाणे कोणाचे हक, आक्षेप असल्यास किंवा कोणाचे हक प्रस्थापित होत असल्यास आवश्यक त्या पुराव्यासह, य संस्थेच्या सचिवांकडे, अंकुर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, बेस्ट नगर मार्ग, गोरेगाव (प.) मुंबई-४००१०४ च्या पत्त्यावर, सदर जाहीर सुचन प्रसिद्ध केल्यापासून ते कालबाह्य तारखेपर्यंत म्हणजेच १४ दिवसांच्या आत. कामकाजाच्या दिवर्श सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आपले उत्तर कळवावे वा उपस्थित रहावे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येईल,

याची कृपया नोंद घ्यावी. संस्थेसाठी व संस्थेच्या वतीने सचिव

अंकुर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दिनांक: २५/0५/२०२२ । ठिकाण: मुंबई

मर्वमामान्य जनतेम येथे मचना देण्यात येते की माडे

ारतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

सही / -(कलाकाड साथी

सागर प्रोडक्शन्स लिमिटेडकरित

दिनांकः २४.०५.२०२२

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री अशो<mark>क कुमार चिरंजीलाल सेधा</mark> हे फ्लॅट क्र.२०२ २रा मजला, प्रकल्प को-ऑप.हौ.सो.लि., बंदरवाडी नवघर रोड, भाईंदर (पुर्व), ता. व जि. ठाणे ४०११०५ या जागेचे मालक आहेत. तथापि माझ्य अशिलाकड्न मे. साई नयन बिल्डर्स ॲण्ड

डेव्हलपर्स आणि श्री. अशोक कमार चिरंजीलाल **प्रेधा** यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०२.०९.१९९० ोजीचा मूळ बिल्डर करारनामा हरवला आहे जर कोणा[ँ] व्यक्तीस दिनांक ०२.०९.१९९० रोजीचे उपरोक्त सदर करारनामाबाबत विक्री, अदलाबदल अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा भाडेपड़ा. तारण. मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी माझ्याकडे आणि खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक १४ लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीं दावा त्याग केले आहेत असे समजले जार्डल आणि तदनंतरा कोणताही दावा विचारात घेतला जाणा नाही आणि सदर फ्लॅट जागेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य असल्याचे समजले जाईल. दिनांक: २५.०५.२०२२ आर.एल. मिश

वकील उच्च न्यायालय, मुंबई हार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे न्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

जाहीर सूचना

अशील **श्रीमती रुक्मिणी बाबु पाटील** या फ्लॅट क्र.५१, ५व मजला, ए विंग, बिल्डिंग नं.२, युनिटी कॉम्प्लेक्स राजनपादा मालाद (प) मंबई-४०००६४ या मोसायटीचे सदस्या होत्या, यांचे मुंबई येथे दिनांक ०९.०८.२००० रोजी निधन झाले आणि त्यांचे कायदेशीर वारसदार मुलगा श्री. विनायक बाबु पाटील यांनी नांमकानासाठी अर्ज केला आहे आणि माझे अशिलांनी श्रीमती रुक्मिणी बाबु पाटील यांचे वारसदार नसल्याचे नमुद केले आहे. जर अन्य इतर कायदेशीर वारसदारांना सोसायटीच्या भांडवल/ मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य टावेटारी आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षे असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य . शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आपि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. तर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत संभार शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप प्रोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतीत

रत्नेश दुबे देनांक:२५.०५.२०२२ वकील, उच्च न्यायालय

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्रीमती

ाता: दकान क्र.१७ए, अजंता स्क्रेअर मॉल, भाजी मार्केट

क्**क्मणीदेवी सत्यनारायण चंदा** या फ्लॅट क्र.२०६, २र मजला, बी विंग, लेक व्ह्यु को–ऑप.हौ.सो.लि., एमबीएमर्स कार्यालया समोर, तलाव रोड, भाईंदर (पुर्व), ता. व जि उाणे-४०११०५ या जागेच्या मालक आहेत आणि त्यांन उपरोक्त सदर फ्लॅट इच्छुक खरेदीदाराकडे विक्री करण्यार्च च्छा आहे. मे. भवानी बिल्डर्स यांनी सदर फ्लॅट श्री रामप्यारे सिंग यांना दिनांक १६ ०७ १९८९ रोजीचे विकी रारनामानुसार विक्री केले होते आणि **श्री. रामप्यारे सिं**ग यांचे मुंबई येथे दिनांक २५.११.१९९४ रोजी निधन झाले भाणि त्यांची पत्नी **श्रीमती गामादेवी रामप्यारे सिंग** यांच्य नावे सोसायटीने सदर फ्लॅट हस्तांतर केला. दिनांक १४.०७.२०१० रोजीचे विक्री करारनामानुसार **श्रीमती ामादेवी रामप्यारे सिंग** यांनी सदर फ्लॅट **श्रीम**ती क्**क्मणीदेवी सत्यनारायण चंदा** यांच्याकडे विक्री केल गाझे अशिलाकडून **मे. भवानी बिल्डर्स व श्री. रामप्या** मिंग यांच्या दरम्यान दालेला दिनांक १६ ०७ १९८९ रोजीच मुळ बिल्डर करारनामा हरवला आहे. जर कोणा व्यक्तीर . दिनांक १६.०७.१९८९ रोजीचे मळ करारनामाबाबत कार्ह दावा असल्यास किंवा सदर मालमत्तेच्या विक्रीवर माई अशिलाच्या विरोधात आक्षेप असल्यास किंवा विक्री हस्तांतर, वारसाहक, तारण, भाडेपडा, अधिकार, हित स्वरुपात दावा मार्फत वरील मालमत्तेचे पुर्वीचे मालकबाबत कायदेशीर वारसदार म्हणून दावा किंवा आक्षेप असल्यास लेखी दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर जाहिरात/सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. १४ दिवसानंतर कोणताही दावा विचारात घेतल जाणार नाही आणि सदर फ्लॅट जागा स्पष्ट व बाजारभा योग्य असल्याचे समजले जाईल आणि इच्छक खरेदीदाराच्य गावे मालमत्तेचे हस्तांतर/विक्रीची पुढील प्रक्रिया माझे अशील पर्ण करतील.

वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०९२०९.

NOTICE

Honeywell Automation India Ltd. Registered Office: Honeywell Automation India Ltd., 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune - 411 013, Maharashtra

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder[s] of the said securities applicant[s] has/have applied to the Company to release the new certificate. The

Company has informed the holders / applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim person who has a claim in respect of the said securities should lodge such claim. with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders / applicants, withou

| SNO. | Name[s] of holder[s] | Kind of Securities and face value | No. of Securities | Distinctive Number[s] |
|------|----------------------|-----------------------------------|-------------------|-----------------------|
| 1. | Seema Sharma | Equity Shares of Rs. 10/- | 100 | 4483501 to 4483600 |
| 2. | Seema Sharma | Equity Shares of Rs. 10/- | 100 | 4666301 to 4666400 |
| | | | | |

| | | face value | | |
|-------|------------------------------|---------------------------|-----------------|--------------------|
| 1. | Seema Sharma | Equity Shares of Rs. 10/- | 100 | 4483501 to 4483600 |
| 2. | Seema Sharma | Equity Shares of Rs. 10/- | 100 | 4666301 to 4666400 |
| Place | ace: Mumbai Date: 25.05.2022 | | lame[s] of hold | ler : Seema Sharma |
| | | | | |

Public Notice

Notice is hereby given that my clients, Mr. Phoolchand Chamanaramji Chouhan is intending to purchase the flat from Smt. Uma Anant Shetty (hereinafter referred as "the seller") who is holding an ownership right in the Flat No. B-204 admeasuring about 401 Sq. Ft. Carpet Area (hereinafter referred to as "the said Flat") on 2nd Floor in B-Wing of the newly constructed building No. 11 known as Shastri Nagar Geetanjali Co-operative Housing Society Ltd., situated at Shastri Nagar, Goregaon (West), Mumbai – 400 104 (hereinafter referred as "the Society") and has been holding five fully paid up shares of Rs. 50.00 each bearing Nos. 30 to 35 (both inclusive) entered into Share Certificate No. 7 issued by the said society (hereinafter referred as "the shares").

That the Agreement for Permanent Accommodation dated 29.01.2021 was executed between the Developer, M/s. S. D. Construction as first part, Mrs. Uma Anant Shetty as second part and the Society as third part. As per this PAA, the Original and registered bonafide member of the Society was Mr. Anant Ramayya Shetty who got deceased intestate on 03.08.2014 leaving behind him his legal heirs such as his wife – Smt. Uma A. Shetty and his sons – Mr. Uday A. Shetty, Mr. Deepak A. Shetty and Mr. Santosh A. Shetty. Thereafter, vide an Affidavit-cum-No objection dated 19.03.2016, Mr. Uday A. Shetty, Mr. Deepak A. Shetty and Mr. Santosh A. Shetty gave their No-Objection for transferring / regularizing the new Flat's title and membership / shares of the Society from the name of their deceased father Mr. A.R. Shetty to the name of their mother Smt. Uma Anant

Therefore, the seller has obtained and acquired said flat in the said society by virtue of PAA and the Society has also transferred the membership and the shares of the Society in the name of the seller who is further selling the said flat to my client and therefore, this Public Notice.

All persons having any claim on the said flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, lien, maintenance, possession, gift, trust, easement or otherwise are requested to inform me about the same in writing at my office No.D-44, Gajanan Vijay CHS Ltd., Behind Saraswat Co-op Bank Ltd., Sector 4, Charkop, Kandivali (West), Mumbai – 400 067, together with notarized true copies of the documents in support of such claim within fourteen days from the publication hereof. Any claim received after the aforesaid period and/or without notarized true copies of the documents in support of such claim shall not be taken into consideration and any such claim shall be deemed to have been waived.

Vijay G.Gangan

Advocate

Balkrishna Paper Mills Ltd CIN: L21098MH2013PLC244963

नोंदणीकृत कार्यालय: v/v, ट्रेड वर्ल्ड, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३.

दर.क.:+९१-२२-६१२०७९००, फॅक्स:+९१-२२-६१२०७९९९, ई-मेल:opsingh@bpml.in; www.bpml.in २१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

| (v.tian) | | | | | | |
|----------|-----------------------------------------------------------------|--------------------------|---------------------------|--------------------------|--------------|--------------------------|
| अ. | तपशील | संपलेली तिमाही | | | संपलेले वर्ष | |
| क्र. | | ३१.०३.२२ लेखापरिक्षित | ३१.१२.२१ अलेखापरिक्षित | ३१.०३.२१ लेखापरिक्षित | | ३१.०३.२१ लेखापरिक्षित |
| ٩. | एकूण महसूल | 4039.03 | ७९१४.२७ | 4849.00 | २४४५८.९४ | 9२९२५.२३ |
| ₹. | कर व अपवादात्मक बाबपुर्व नफा/(तोटा) | (440.09) | (308.80) | (804.04) | (9८0५.३७) | (२५६५.९४) |
| З. | करपुर्व नफा/(तोटा) | (440.09) | (308.80) | (४०६.०६) | (840.09) | (२५६५.९४) |
| 8. | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | (448.00) | (३२५.२९) | (४२६.३१) | (४६८.७७) | (२५८४.८३६) |
| 4. | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न | (५५५.६६) | (३२२.१४) | (४२०.५७) | (४७३.२६) | (२५८३.७६) |
| ξ. | भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रतीभाग) | 9003.96 | 9003.86 | 9003.96 | 9003.96 | 9003.96 |
| 0. | इतर समभाग (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) | - | - | - | (१०९२५.३२) | (90842.00) |
| ८. | उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) | | | | | |
| | १. मूळ | (५.२१) | (\$.03) | (३.९७) | (8.38) | (२४.०७) |
| | २. सौमिकृत | (५.२१) | (\$.03) | (३.९७) | (8.38) | (२४.०७) |
| di di | | | | | | |

१. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २४ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ह डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सदर त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> आणि कंपनीच्या <u>www.bpml.in</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक: २४ मे, २०२२

सही/ अनुराग पी. पोद्वार (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)

बाळकृष्ण पेपर मिल्स लिमिटेडकरित

रमेश कामा सगाथिया हे फ्लॅट क्र.१०१, १ल मजला, ए विंग, शिवधाम नं.१ को-ऑप.हौ.सो.लि नलाव रोड, बी.पी. क्रॉस रोड क्र.४, भाईंदर (पुर्व) ता. व जि. ठाणे-४०११०५ या जागेचे मालक आहे आणि त्यांना उपरोक्त सदर फ्लॅट इच्छक खरेदीदाराक विक्री करण्याची इच्छा आहे. मे. शक्ती बिल्डर्स यांनी सदर फ्लॅट <mark>श्री. कामा गोविंद सगाथिया</mark> यांन विक्री केला होता आणि श्री. कामा गोविं सगाथिया यांचे मुंबई येथे दिनांक २४.०६.२०० रोजी निधन झाले आणि त्यांची पतनी श्रीमती मल कामा सगाथिया यांचे मुंबई येथे ०८.०६.२००५

रोजी निधन झाले. मयताचे निधनानंतर सोसायटीन

सदर फ्लॅट त्यांचा मुलगा <mark>श्री. रमेश कामा सगाथिय</mark>

यांच्या नावे ०३.१२.२००६ रोजी भागप्रमाणपत्रात

हस्तांतर केले.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर मालमत्तेच्या विक्रीव माझे अशिलाच्या विरोधात काही आक्षेप असल्या किंवा विक्री, हस्तांतर, वारसाहक्क, तारण, भाडेपट्टा अधिकार, हित स्वरुपात दावा मार्फत वरीत मालमत्तेचे पर्वीचे मालकबाबत कायदेशीर वारसदा म्हणून दावा किंवा आक्षेप असल्यास लेर्ख दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सद नाहिरात/सूचनेच्या प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. १४ दिवसानंतर कोणताही दावा विचारा घेतला जाणार नाही आणि इच्छक खरेदीदाराच्य नावे मालमत्तेचे हस्तांतर/विक्रीची पुढील प्रक्रिय माझे अशील पूर्ण करतील.

दिनांक: २५.०५.२०२२ आर.एल. मिश्र

वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३. १ला मजला. सनशाईन हाईटस. रेल्व थानकासमोर, नालासोपारा पूर्व, जिल्हा पालघर-४०१२०९

Date- 25-05-2022

lace: Mumbai